

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

25th Floor, Dalal Street,

Mumbai – 400 001.

Scrip Code: 512165

To,

Metropolitan Stock Exchange of India Limited

205(A), 2nd Floor,

Piramal Agastya Corporate Park,

Kamani Junction, LBS Road,

Kurla (West), Mumbai – 400 070.

Dear Sir/Madam,

Sub: <u>Newspaper Advertisement under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to Regulation 47 and 30 read with Schedule III Part A Para A (12) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of Newspaper Advertisement pertaining to Postal Ballot Notice for forthcoming postal ballot e-voting in the following newspapers:

- 1. Financial Express, in English;
- 2. Mumbai Lakshdeep, in Marathi.

Please take the above information on record.

Thanking You.

Yours faithfully,
For Abans Enterprises Limited

Deepika Gala
Company Secretary & Compliance Officer

FINANCIAL EXPRESS

J.P. COOPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD 9-A. RANA PRATAP MARG. LUCKNOW-226001 Tel No. (0522) 2612949, (0522) 2628310, Fax: (0522) 2627994 Email: upsugarfed@yahoo.co.in | Website: www.upsugarfed.org

Short Term e-Tender Notice

Online e-bids are invited for the sale of different kind of Alcohol (SDS, Ena, matured sprit) from Cooperative Distilleries of U.P to reputed Distilleries of India, bonafide registered users to whom license have been issued by the Excise Department and approved traders holding valid license of Excise department of the concerned State. E-bid can be uploaded upto 6.55 P.M on 25-05-2023 and Technical bid will be opened at 11.30 AM on and Financial bid at 3.30 PM on 26.05.2023. E-bid minimum EMD is Rs 100000/ EMD is variable if quoted quantity is above 01.00 lac BL. The rate at which EMD shall increase will be Rs 1.80 per BL. Total quantity for sale of Alcohol is approximately 16,89,756.5 lac BL and Tender cost Rs. 2000/- + 18% GST (Non refundable). The details for submission of e-bids will be available on the e-tender PORTAL http://etender.up.nic.in and also on Federation website www.upsugarfed.org since 17.05.2023 at 6.55 PM. The Managing Director Federation reserves the right to cance any or all the e-bids without assigning any reason. The decision of the Managing Director shall be final and binding. UPSUGARFED/GM(AT)66.../3C

Date: 17.05.2023

ABANS°

Abans Enterprises Limited Corporate Identity No. (CIN): L74120MH1985PLC035243

MANAGING DIRECTOR

Regd. Office: 36/37/38A, 3rd Floor, 227, Nariman Bhavan Backbay Reclamation Nariman Point Mumbai- 400021 | Tel: 022 68170100; Fax:022 61790010 Email: compliance@abansenterprises.com; Website: www.abansenterprises.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions Sections 108,110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 date December 31, 2020 read with other relevant circulars, including General Circular Nos. 10/202 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022 an 11/2022 dated December 28,2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulation (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) the approval of members of Abans Enterprises Limited (the" Company") is sought for the following resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

 SPECIAL RESOLUTION FOR APPOINTMENT OF MR. SANJIV SWARUP (DIN: 00132716). AS AN INDEPENDENT DIRECTOR OF THE COMPANY

2. ORDINARY RESOLUTION FOR APPOINTMENT OF MRS. SHARDUL DAMANI (DIN 08511608) AS NON-EXECUTIVE DIRECTOR OF THE COMPANY Pursuant to the MCA circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with th

explanatory statement and e-voting instructions on Wednesday, May 17, 2023 through electronic

mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participant(s) as on May 12, 2023 ("Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company: www.abansenterprises.com, the evant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and Metrop

Stock Exchange of India ("MSEI"): www.msei.in on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity

shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes The Company has engaged the services of National Securities Depository Limited

("NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The remote e-voting shall commence on Monday, May 22, 2023 at 9.00 a.m. (IST) and end on Wednesday, June 21 2023 at 5.00 p.m. The e-voting facility will be disabled by NSDL thereafter. Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respec

to shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd either by email to support@purvashare.com o by post to Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai 400 011. The Board has appointed Mr. Shrikrishna Date, Practicing Company Secretary (Membership Number 2018) as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the e-voting process in a fair and

The manner of the participation in casting votes through remote e-voting facility is provided in the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced on Thursday, June 22, 2023 by 5.00 p.m. and will also be displayed on the Company website www.abansenterprises.com and on the website of NSDL (https://www.nsdl.co.in), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent on the said

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Ms. Deepali Dhuri, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, .R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai - 400 011 Contact details: Email id support@purvashare.com: Contact number 022 23018261/23010771. Shareholders can also contact: Ms Prajakta Pawale (Officer), National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 India, Contact details: evoting@nsdl.co.in / PrajaktaP@nsdl.co.in, Contact number- 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

For Abans Enterprises Limited

Date: May 18, 2023 Place: Mumbai

Deepika Gala Company Secretary & Compliance officer

Farnest Money Incremental

SALE NOTICE

Details of assets

HINDUSTHAN SMALL TOOLS PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) (A Company under Liquidation vide Hon'ble NCLT order dated 19th December 2022) Registered Office: 30 Chowringhee Road, Kolkata-700016, West Bengal CIN: U22219WB1955PTC022547

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date & Time of E-auction: 20th June 2023 from 12:00 noon till 04:00 PM (IST) (With unlimited extension of 5 minutes each) Last Date of Submission of Expression of Interest: 02nd June 2023

(Upto 11:59 PM IST) Last Date of EMD Submission: 17th June 2023 (Upto 5PM IST)

Sale of Assets and Properties owned by Hindusthan Small Tools Private Limited (In Liquidation) ("Corporate Debtor") forming part of the Liquidation estate formed by the Liquidator, appointed by Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 19.12.2022.

Reserve Price

No	Lot	Derque di gesere	(Rs)	Deposit (Rs)	value (Rs)
1.	Lot-1	Block A & B (Ground Floor and First Floor) at holding no. 1458 Garia Main Road, Ward no-29, Dist- South 24 Parganas [Super built up Area: 24,649 square feet as per Deed of Simple mortgage (without possession) dated 7.07.2015 executed by Corporate Debtor with Religare Finvest Limited]	Rs.17,16,54,332/- (Rupees Seventeen crore sixteen lakh fifty-four thousand three hundred thirty two only)	(Rupees one crore seventy lakh only)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten lakh only)
2.	Lot-2	Block D (1st Floor to 4th Floor)at holding no. 1458 Garia Main Road, Ward no-29, Dist- South 24 Parganas [Built up Area: 17,755 square feet as per Mortgage deed (without possession) dated 27.05.2015 executed by Corporate Debtor with ICICI Bank Limited]	Rs 14,96,11,115/- (Rupees Fourteen crore ninety-six lakh eleven thousand one hundred fifteen only)	Rs.1,49,00,000/- (Rupees one crore forty nine lakh only)	Rs. 10,00,000/- (Rupees Ten lakh only)
3.	Lot-3	Flat at Premises no-2102, 3rd Floor, RS Khatiyan No- 119 &121, RS Dag No-92, KMC, , Nayabad, Ward No-109, South 24	Rs. 17,76,797/- (Seventeen Lakh Seventy Six Thousand Seven Hundred Ninety	Rs. 1,75,000/- (Rupees one lakh seventy five thousand only)	Rs. 1,00,000/- (Rupees One lakh only)

Important Notes:

The sale shall be on "AS IS WHERE IS BASIS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS BASIS AND NO RECOURSE BASIS" through approved service provider M/S

Seven Only

E-procurement Technologies Limited (Auction Tiger). As per records available, the property at Lot-2 is given on lease to HHP Hospital Private.

Limited (Formerly known as Hindusthan Health Point Pvt, Ltd.) on a long-term basis vide Lease Deed dated 02.03.2010 for a period of 55 years.

It is clarified that this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to cancel or modify the process and/or not to accept and/or disqualify any interested party / potential investor / bidder without assigning any reason and without any liability.

All the terms and conditions are to be mandatorily referred from the E-Auction Process Document prior to submission of EMD and participation in the process. The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website of the e-auction service provider at

provider M/s e-procurement Technologies Limited (Auction Tiger) at https://ncltauction.auctiontiger.net

enquiries regarding the title of property, dues of local taxes, electricity and water charges, maintenance charges, if any and inspect the property at their own expenses and satisfy themselves.

> KULDEEP VERMA BB Ganguly Street, 5th Floor Unit No 501, Kolkata 700012

EMs face 'sizeable' upside inflation risks: Gopinath

THE INTERNATIONAL MONE-TARY Fund's (IMF) No. 2 offi-

cial said on Wednesday she sees sizeable risks that inflation will remain high or accelerate in many emerging markets and urged central banks to keep monetary policies tight. IMF first deputy managing director Gita Gopinath told a conference hosted by the Central Bank of Brazil that markets were probably "too optimistic" about what it would take to bring down inflation in emerging markets EMs.

"Despite encouraging signs, I am worried that price pressures seem entrenched in many economies and that upside inflation risks are sizeable," she said in remarks prepared for the event.

"Central banks must remain resolute in keeping policies tight and recognise that insufficient monetary tightening now may necessitate even more painful actions down the road," she said. That was a lesson learned from the high inflation period of the 1970s and it "very much applies today," Gopinath said.

She said fiscal restraint could support the fight against inflation by central banks and financial tools could improve tradeoffs in the event of pronounced financial stress, if judiciously used.

Gopinath said emerging market economies have maintained growth in recent years.

ARCHIDPLY

INDUSTRIES LIMITED



Central banks must remain resolute in keeping policies tight and recognise that insufficient monetary tightening now may necessitate even more painful actions down the road."

GITA GOPINATH, FIRST DEPUTY MD, IMF

policy frameworks and reforms that had lowered credit and currency risks.

But these countries still faced "considerable downside risks" from monetary policy tightening in advanced economies, and conditions may get "significantly worse", she said. Rate hikes in the United States, for instance, had come with still-benign conditions, but that could change in the period ahead, she said.

Gopinath said she was less optimistic than markets about lowering inflation in emerging

unexpectedly high and persistent, and often rose faster than expected, she said.

Inflation in services had been strong and policy tightening had not cooled labor markets significantly, with wage growth still robust in many emerging market economies.

She said several factors could be contributing to the stickiness of inflation, including pent-up demand from the pandemic, rotation of demand from goods to services, and a decrease in potential output and employment. Given few historical prece-

dents for inflation coming down from very high levels without a significant economic slowdown, Gopinath said "quite strong" labour markets and activity pointed to "considerable upward pressure on inflation." She said companies might pass on higher costs instead of absorbing them into their profit margins, and that workers could demand payback for real wage losses. That meant the longer inflation stayed high, the harder it could be to bring it down, and the larger the contraction of output that would be required.

These challenges are global, but the risks are heightened for emerging markets, Gopinath said, underscoring the need for authorities in these countries to continue to strengthen their monetary, fiscal, and financial helped by strong monetary markets, given that it had been policy frameworks. **REUTERS**

FROM THE FRONT PAGE



Sebi gets 3 more months

for Adani probe

"The application for extension of time filed by Sebi is meant to ensure carriage of justice, keeping in mind the interest of investors and the securities market, since any incorrect or premature conclusion of the case arrived at without full facts material on record would not serve the ends of justice and hence would be legally untenable," the regulator said in an affidavit filed with the SC on Monday.

The regulator said the 12 transactions referred to in the Hindenburg report were complex and had many sub-transactions across numerous jurisdictions. A thorough investigation would require collation of data from various sources, including bank statements from multiple domestic as well as international banks, financial statements of onshore and offshore entities involved in the transactions and contracts and agreements entered between the

entities along with other supporting documents. The documents will have to be analysed before conclusive findings can be arrived at. Sebi informed the SC that it had already approached eleven overseas regulators under the

Multilateral Memorandum of Understanding signed with International Organization of Securities Commissions for investigation into minimum public shareholding norms. The first request to overseas regulators was made on October 6, 2020 and a detailed note had been submitted to the six member expert committee. "Sebi has taken many steps

to protect the interest of investors in the past. The regulator is cognisant of being under the observation of the Supreme

Kind of securities

and face value

Eq shares FV of

Rs. 2/-

applied to the company to issue duplicate certificates.

proceed to issue duplicates without further intimation.

18/05/2023

Date

Name of the

holder

Pankai Panchamia

Bengaluru

Place : Mumbai

Date: May 17, 2023

Place

Court and has asked for more time based on its assesment that any finding needs to be supported by evidence, which is a lengthyprocess,"said Pradeep K Jain, managing partner, Singhania & Co.

The markets regulator on Monday had further said it had not probed any Adani Group companies since 2016 as alleged by some of the petitioners wanting a probe into the claims made by Hindenburg Research on the Adani Group. The 2016 investigation was related to the issuance of global depository receipts by 51 Indian listed companies, and did not include any listed Adani Group company, it said.

In March, the apex court had directed Sebi for a probe into the allegations levelled by Hindenburg and specifically investigate if there was a violation of the minimum public shareholding norms in public limited companies, failure to disclose transactions with related parties and any manipulation of stock prices. Sebiwas told to conclude the

investigation within two months and file a status report by May 2. The regulator was also asked to apprise a six member expert committee of the action taken following the court's directions.

Global firms will respond within weeks: Vaishnaw

What's the main aim of the scheme?

It is to push local manufacturing of IT hardware such as laptops, tablets, desktops and servers. We are looking at incremental production of ₹3.35 trillion, and incremental investment of ₹2,430

No. of

securities

1000

Distinctive

numbers

8940031 -

8941030

Charu Panchamia

Name of Applicant

NOTICE

AXIS BANK LIMITED, Regd. Office: "Trishul", 3rd Floor, Opp. Samartheshwar Temple,

Near Law Garden, Ahmedabad, Gujarat - 380006.

Certificate

No.

509936

Folio no.

UTI098770

NOTICE is hereby given that the certificates for the abovementioned securities of the

company have been lost/ mislaid and the holders of the said securities/ applicant have

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the

company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

ment to 75,000 people. How soon do you expect the

crore. The scheme will provide

incremental direct employ-

industry to respond to this scheme in terms of announcing their participa-

I held a meeting with industry representatives today. Around 40-45 people attended it. I asked them, how's the josh and they responded, "very high". I had expected it would take a few months for them to respond to this scheme but they surprised me by saying that things would start rolling in few weeks.

The IT Hardware PLI scheme was announced in 2021 and some companies did participate. Why a new, revised scheme now? What happens to the earlier ones?

After looking at the success of smartphone and telecomproducts PLI, we thought if we modify the IT Hardware scheme, more investments



would follow. Just to give an example, in telecom products PLI, we had estimated investments worth ₹900 crore in the first year, but we got investments of around ₹1,600 crore. For the second year, we had estimated investments of around ₹600 crore, but we actually got ₹1,800 crore. The companies which had participated earlier will have the option to migrate to the new one.

other aspects improved under the new scheme? We have increased the

How have incentives and

duration of the scheme to six years from the earlier four years. Companies can claim incentives in any of the six years. The incentive has been raised to 5% from 2%. Investment norms have been flexible, which allow companies to even include investments made by their supplicontract manufacturers. So, companies can claim additional incentives of 3-4% if they use locally manufactured components. Further, there will be flexibility for the scheme beneficiaries in choosing the base year as well.

Udham Singh Nagar, Rudrapur, Uttarakhand 263153 Corporate Office: 2/9, 1st floor, W.H.S. Kirti Nagar, New Delhi - 110015

ARCHIDPLY INDUSTRIES LIMITED

Read, Office: Plot No. 7, Sector - 9, Integrated Industrial Estates, Sidcul, Pant Nagar,

Ph.: 05944-250270, 011-45642555, Fax: 05944-250269, E-mail: cs@archidply.com, Website: www.archidply.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

CONSOLIDATED **PARTICULARS** Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 81-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-22 | 31-Mar-23 | 31-Mar-2 Total income from operations 11291.27 9457.69 41450.18 | 30628.33 | 11409.39 | 9457.69 | 42174.92 | 30628.33 1654.69 1161.69 1651.15 410.92 409.69 Net Profit / (Loss) for the period (before Tax, 411.48 1163.48 418.29 Exceptional and/or Extraordinary items) 1654.69 1161.69 Net Profit / (Loss) for the period before tax 418.29 411.48 1651.15 1163.48 410.92 409.69 (after Exceptional and/or Extraordinary items) 851.54 256.01 288.69 1225.13 Net Profit / (Loss) for the period after tax 261.42 290.48 1222.59 853.33 (after Exceptional and/or Extraordinary items) 1156.29 860.9 181.32 1153.75 862.77 175.91 289.89 Total Comprehensive Income for the period 291.68 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 1986.50 1986.50 1986.50 1986.50 1986.50 1986.50 1986.50 Paid-up Equity Share Capital 1986.50 (Face Value of Re.1/- each) Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (Face value of Re.10/each) - (for continuing and discontinued operations) (not annualised) (amount in Rs.) 4.29 Basic : 1.32 1.46 6.15 4.30 1.29 1.45 6.17 1.32 4.29 Diluted: 1.46 6.15 4.30 1.29 1.45 6.17

The above Standalone & Consolidated audited financial results of Archidply Industries Limited ("the Company") have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on May 17, 2023. Audit Report of these results as required under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, has been completed by the statutory auditors of the Company. The Statutory

Auditor has issued an unqualified report thereon. The above audited financial results of the company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended. Previous year/period figures has been regrouped/reclassified, wherever necessary to conform to those current year classification.

The full format of the results is available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the compan website (www.archidply.com).

For and on behalf of the Board of Directors

Rajiv Daga Place: New Delhi Managing Director Date: May 17, 2023 DIN: 01412917

ල්ව kotakී

KOTAK MAHINDRA PRIME LIMITED CIN - U67200MH1996PLC097730

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Website: Kotak.com Telephone: +91-22-61660000

Extract of financial results for quarter ended March 31, 2023

(₹ In Lai						
Sr. No.	Particulars	Quarter ended March 31, 2023 (Unaudited)	Quarter ended March 31, 2022 (Unaudited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 202 (Audited)	
1	Total Income from Operations	80,866.72	69,711.88	2,99,446.47	2,62,562.5	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	31,263.02	47,122.25	1,27,075.93	1,29,905.0	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	31,263.02	47,122.25	1,27,075.93	1,29,905.0	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	23,253.89	35,383.27	94,753.08	97,470.4	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28,487.20	22,934.11	1,00,841.59	1,11,574.6	
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	349.52	349.52	349.52	349.5	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	9,70,499.21	8,71,321.59	9,70,499.21	8,71,321.5	
8	Securities Premium Account	53,075.16	53,075.16	53,075.16	53,075.1	
9	Net Worth	10,23,923.89	9,24,746.27	10,23,923.89	9,24,746.2	
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	22,63,926.76	19,58,078.30	22,63,926.76	19,58,078.3	
11	Outstanding Redeemable Preference Shares	_	<u> </u>			
12	Debt Equity Ratio	2.21	2.12	2.21	2.	
13	Earnings per Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) -			=		
	1. Basic	665.31	1,012.33	2,710.95	2,788.6	
	2. Diluted	665.31	1,012.33	2,710.95	2,788.6	
14	Capital Redemption Reserve	100.00	100.00	100.00	100.0	
15	Debenture Redemption Reserve	_	=	-		
16	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.,	
17	Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.	

1) The above results have been reviewed and recommended for Board approval by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors at the meeting held on May 15, 2023 & May 16, 2023. The results have been subjected to "Limited Review" by the statutory auditors.

2) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requiremnets) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kotak.com

3) For the items referred in sub-clauses (a), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements), Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

4) Figures for the previous year have been regrouped wherever necessary to conform to current period/year presentation.

For and on behalf of the Board of Directors

Managing Director



KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

CIN: U65910MH1988PLC048450 Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Website: www.kidfl.com Telephone: +91-22-61660000 Extract Of Audited Financial Results For Quarter And Year Ended March 31, 2023

-1		Quarte	Quarter ended Year ended			
Sr. No	Particulars	March 31, 2023 (Unaudited)	March 31, 2022 (Unaudited)	March 31, 2023 (Audited)	March 3 2022 (Audited	
1	Total Income from Operations	2,401.63	1,589.59	7,697.81	6,959.	
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,047.68	650.59	3,020.62	2,984.	
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,047.68	650.59	3,020.62	2,984.	
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	1,047.68	650.59	3,020.62	2,984.	
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,043.21	645.52	3,021.99	2,982.	
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00	31,000.	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	16,587.34	13,565.35	16,587.34	13,565.	
8	Net Worth	47,587.34	44,565.35	47,587.34	44,565.	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	73,613.92	51,793.62	73,613.92	51,793.	
10	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. 14 each of ₹ 500000)	_	75.25	_	75.	
11	Debt Equity Ratio	1.55	1.16	1.55	1.	
12	Earnings per Share (of ₹ 10 each) - Basic & Diluted	0.34	0.21	0.97	0.	
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00	19.	
14	Debenture Redemption Reserve	-	-	-		

1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors

at their respective meetings held on May 17, 2023. 2) The above is an extract of the detailed format of results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at www.kidfl.com

3) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

4) Figures for the previous period/ year have been regrouped wherever necessary to conform to current period/ year

5) These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016

dated July 5, 2016 read with CIR/IMD/DF1/69/2016 dated August 10, 2016. By order of the Board of Directors

For Kotak Infrastructure Debt Fund Limited

(Director)

financiale

Place: Kolkata Date: 18.05.2023

https://ncltauction.auctiontiger.net. The bidding shall take place through online e-auction service provider E-Auction service

6. The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent

Liquidator of Hindusthan Small Tools Private Limited Regn. no. IBBI/IPA-001/IP-P00014/2016-17/10038 Email: kuverma@gmail.com/cirp.hstpl@gmail.com Authorisation for Assignment (AFA) - Valid till 11.12.2023

Date and Place: May 16, 2023, Mumbai

Vyomesh Kapasi

ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स

उड्डाणास बंदी ठाणे, दि.१७ : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटव्हारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत क्षेपणास्त्र पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास १९ मे २०२३ रोजी ००.०१ वा. पासून ते १७ जुलै २०२३ रोजी २४.०० वा. या ६० दिवसांच्या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर विशेष यासंबंधीच्या आयुक्तालयाच्या सर्व

शाखाचे पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे. आदेशानुसार, पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय रिमोटव्हारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत क्षेपणास्त्र पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास ६० दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्रोनद्धारे हवाई निगराणी करण्यास ठाणे शहर पोलीसांना परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही या आदेशात नमूद केले आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that (1) MR. BALU SHIVAJI LOKARE, (2) MR. पर्व संबंधितास या जाहीर सुचने द्वारे असे कळविण SUMAN CHANDRAKAN LOKHANDE (Nee SUMAN SHIVAJI LOKARE) and (4) MRS. JENNIFER CHETTIAR (Nee DAMYANTI SHIVAJI LOKARE) are the owners of Tenement No. 177/1418, Chawl No. 177,179,181,183, Motilal Nagar Kaveri Co-operative Housing Society Ltd., Motilal Nagar No. 1, Shrirang Sabade Marg, Opposite Post Office, Goregaon West, Mumbai – 400104, (hereinafter will be referred as the said TENEMENT). The said Tenement originally allotted to LATE SHIVAJI LADU LOKARE which was allotted to him by the authorities of Mumbai Housing and Area Development Board under Possession Letter No. 1403 dated 07/04/1961. Whereas The said LATE SHIVAJI LADU LOKARE died on 01/10/2006. Before his death his wife's LATE HOUSABAI SHIVAJI LOKARE died on 23/06/1997 and LATE PHULABAI SHIVAJI LOKARE also died on 11/05/1995. The said (1) MR. BALU SHIVAJI LOKARE, (2) MR. ARUN SHIVAJI LOKARE, (3) MRS. SUMAN CHANDRAKANT LOKHANDE (Nee SUMAN SHIVAJI LOKARE) and (4) MRS. JENNIFER CHETTIAR (Nee DAMYANTI SHIVAJI LOKARE) executed Release Dee with their brother MR. HARIDAS SHIVAJI LOKARE under Release Deed having Document No. BRL-1 17273-2022 dated 19/12/2022 having Receipt No. 19314 and applied to Mhada for transfer of said Tenement in their names. The said Tenement was transferred in their name under Transfer Letter No. ET-383 of 2023 dated 21/03/2023. The said (1) MR. BALU SHIVAJI LOKARE, (2) MR. ARUN SHIVAJI LOKARE, (3) MRS. SUMAN CHANDRAKAN1 LOKHANDE (Nee SUMAN SHIVAJI LOKARE) and (4) MRS. JENNIFER CHETTIAR (Nee DAMYANTI SHIVAJI LOKARE) decided to sell the said Tenement and to proceed for registration of Agreement for sale in the

such claims and claim if any shall be deemed to have been given up or

Advocate Saba Niyaz Ansari 635,BPT Railway Line, Gate No.4, Wadala, Mumbai-37 **Mob.** 8779027070

office of Joint Sub Registrar of Assurance Mumbai Borivali MSD to

complete the said sell transaction. Any

person having any right, title, interest claim or demand of any nature

whatsoever in respect of the said

Tenement, is hereby required to make

the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned advocate, within 7 days

from date of publication hereof, failing

which the negotiation shall be

completed without any reference to

जाहीर सूचना नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अजय रामदास संपत यांनी महारा

सहकारी संस्था कायदा १९६० च्या कलम १५४बी १३ नुसार त्यांच्या नावे फ्लॅट क्र.१६/ए/४०३ बाबत मयत सदस्य श्री. रामदास जमनादास संपत यांचे ५०% शेअर, अधिकार, हक्क व हित हस्तांतरणास एसके जीजे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ यांच्याकडे दिनांक ९ मे, २०२३ रोजी अर्ज केलेला आहे. जर कोणा व्यक्तीस/दावेदारास/आक्षेपकर्ता यांना **श्री अजय रामदास संपत** यांच्या नावे सोसायटीच्य कार्यालयाद्वारे फ्लॅट क्र.१६/ए/४०३ बाबत मयत सदस्य श्री. रामदास जमनादास संपत यांचे ५०% शेअर अधिकार, हक्क व हित हस्तांतरणास दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांस एसके जीजे को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

तारखेपासून **७ (सात) दिवसात** कळवावे. अन्यथ अशा व्यक्तींचे दावा किंवा आक्षेप त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. दिनांक: १८.०५.२०२३ ठिकाण: मुंबई

लिमिटेड, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम)

मुंबई-४०००९२ यांचे कार्यालयात सदर सूचना प्रकाश

(ॲड. ए.सी. पांडे) गाळा क्र.७, पांडे निवास, गायत्री नगर, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), पालघर-४०१२०९.

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. पुनमचं हाकाजी माळी, श्री. अझीम जावेद खान व श्री. विकार **मोहन झानवर** यांच्या पुर्वीची मालकीची असलेली जार फ्लॅट क्र.२२०१, क्रिमसन टॉवर, आकुर्ली सत्य कोहौसोलि., प्लॉट क्र.आरडीपी-३, एकेआर-६, म्हाडा नेआऊट, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ ही जागा खरेदी करण्याचे आमच्या अशिलांनी नियोजित केले आहे. **श्री. पुनमचंद हाकाजी माळी** यांचे २४.०४.२०१६ रोजी निधन झाल्यानंतर मयताचे शेअर्स त्यांचा मुलगा **श्री किरण पनमचंद माळी** यांच्या नावे हस्तांतर करण्या आले होते. आता विद्यमान मालक अर्थात **श्री. किरण** पनमचंद माळी. श्री. अझीम जावेद खान व श्री विकाश मोहन झानवर यांना फ्लॅट क्र.२२०१ विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेवर वारसाहकः, गारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क, हस्तांतर परवाना. सामंजस्य. करारनामा. कोणतेही लवाद किंव दत्र प्रकारे किंवा अन्य हिताचा कोणताही टावा असल्यार त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. उपरोक्त प्रमाणे कोणताही दावा प्राप्त न झाल्यास आमर्र

अशिलास असे दावा, अधिकार किंवा हितबाबत <u> त्रोणत्याही संदर्भाशिवाय सदर प्रस्तावाबाबत व्यवहा</u> पूर्ण करण्याची मोकळीक असेल आणि असे दावा सव उद्देश व हिताकरिता त्याग/स्थगित केले आहेत अरं समजले जाईल आणि आमचे अशिलांवर बंधनकारव असणार नाहीत आज दिनांकीत १८ मे, २०२३ रोजी मुंबई

> लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

> > shubham

कर्ज खाते

क्र.

कर्जदाराचे नाव

जाहीर सचना

येथे सचना देण्यात येत आहे की, श्री**मती शीत**त

शरद सातणेकर या श्री. शरद एकनाथ सातणेक

मुंबई-४०००५८ येथील जागेच्या संयुक्त मालक आहेत यांचे ०२.१०.२०२२ रोजी निधन झाले आणि **श्री**

शरद एकनाथ सातणेकर यांनी सोसायटीचे मय

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स

हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन

दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य

द्मवा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्

गरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व

. दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले

नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य

भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श

सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाने

कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास

कोहौसोलि.. इमारत क्र.१. सी.पी. रोड

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

वकील उच्च न्यायालय

व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

आज दिनांकीत १८ मे, २०२३, मुंबई

सल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल

पदस्याचे शेअर्सवर दावा केला आहे.

गंच्यासह फ्लॅट क्र.बी/२७, अंधेरी भाग्य अपार्टमेंटस कोहौसोलि., भरडावाडी रोड, अंधेरी (पश्चिम)

येते कि, श्रीमती विनिता विष्णू यादव व श्री विष्णू निवृत्ती यादव यांच्या मालकीचे दुकाने क्रमांक १७, तळमजला iदी प्रिमायसेस के ऑप हो सो लि. नंदी कमर्शिय बेल्डिंग, शिवधाम कॉम्प्लेल्स, अंबरनाथ पर्व, ठाणे, येथे स्थित आहे. सदर दुकानचा दि. २१.०६.१९९२ रोजीचा सहयोग एन्टरप्राइझेस व श्री गॉडफ्रे सोन्स. ग्री.रॉबिन्सन कोटियन व श्रीमती एच एस घोश यामधिल खरेदिचा मुळ करारनामा तसेच दि. २२.०७.१९९६ रोजीचे घोषणापत्र हे सर्वतोपरी शोधन देखिल उपलब्ध नाहीत व गहाळ झालेले आहेत. तरी देखील सदर दुकाना वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, हाण, दान, बोजा, दावा, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा यादी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध । अधिकार असल्यास सदरची नोटीस प्रसिद्ध ल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कागदोपत्री व्यासिंत ॲड. भक्ती वि ठाकूर, २०४ सिने हाईट्स बेल्डिंग, न्य गोल्डन नेस्ट रोड, बालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व ता व जि ठाणे ४०११०५ यावर आपली हरकत नोंद्रवावी. अन्यथा तसा कोणाचाही व. कोणत्याही कारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व असल्या तो सोडून दिलेला आहे असे समजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पराव्याविना लेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही[ँ]

ॲड. भक्ती वि. ठाकूर

जाहीर नोटीस सर्व संबंधितास या जाहीर सुचने द्वारे असे कळविण्या

येते कि, श्री हरिश्चंद्र गुप्ता व श्री अरविंदकुमार हरिश्चंद्र गप्ता यांच्या मालकीचे दकान क्रमांक २०. राज के ऑप ै हौ सो लि, दहिसर पश्चिम मुंबई येथे स्थित आहे. सदर दुकानाचे दि. ०६.०३.१९८७ व दि. २४.०७.१९८७ व . दि.०९.१२.१९८८ रोजीचे खरेदिचे मुळ करारनामे तसेच शेअर सर्टिफिकेट नं. ६५ हे सर्वतोपरी शोधून देखिल उपलब्ध नाहीत व गहाळ झालेले आहेत. तरी देखील सदर दुकाना वर कोणत्याही इसमाचा, व्यक्तीचा वा संस्थेचा वारसाने, गहाण, दान, बोजा, दावा, विक्री, ादलाबदल, भाडेपट्टा इत्यादी वा अन्य कोणत्यार्ह प्रकारचा हक्क. हितसंबंध व अधिकार असल्यास गदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन ७ दिवसांचे आत नेखी कागदोपत्री पुराव्यासहित ॲंड. भक्ती वि ठाकूर, १०४ सिने हाईट्स बिल्डिंग, न्यू गोल्डन नेस्ट रोड, ालाजी ज्वेलर्स जवळ, भाईंदर पूर्व ता व जि ठाणे ०११०५ यावर आपली हरकत नोंदवावी. अन्यथा तसा <u>क्रोणाचाही व</u>कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध व अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिलेला आहे असे ामजण्यात येईल ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कागदोपत्री पुराव्याविना आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही .

> ॲड. भक्ती वि. ठाकूर वकील, उच्च न्यायालर

जाहिर सूचना

याद्वारे जनतेला नोटीस देण्यात येत आहे की, दिवंगत श्री. पीडीपती राव रेड्डी यांचे १३.०२.२००९ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पत्नी दिवंगत शीमती रोहिणी राव रेड्डी यांचे २९.०७.२००९ रोजी निधन झाले. त्यांर्च . एकुलती एक मुलगी, म्हणजेच सुश्री संदीपा रेड्डी यांचे दि.२५.०५.२०१३ रोजी अविवाहित निधन झाले यामुळे, त्यांचा एकुलता एक मुलगा, शी. संदीप रेड्डी हे शी. पिडीपती राव रेड्डी आणि शीमती रोहिणी राव रेर्ड यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत. श्री. पिडीपती राव रेड्डी यांच्या हयातीत, ते फ्लॅट क्रमांक २०३ चे एकमेव ालक होते, ज्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरील क्षेत्रफळ सुमारे ५८४ चौरस फूट बिल्ट अप एरिया (५४.२७ चौरर मीटर बिल्ट अप एरिया सँमतुल्य) होता. वर्षा प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेडच्या मालकीर्च मारत, भूखंड क्रमांक ८ ऑणि ९, जयप्रकाश रोडच्या बाहेर, सात बंगलाजवळ, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंब ४००६१, सीटीएस क्रमांक १३०१/३२ महसूल गाव वर्सोवा, तालुका अंधेरी, नोंदणी उप-जिल्हा मुंब रपनगर (सदर फ्लॅट) असलेल्या जमिनीच्या भूखंडावर स्थित आहे आणि वर्षा प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सदस्य होते, त्यांच्याकडे रु.५०/-चे प्रत्येकी ५ शेअर्स होते, विशिष्ट क्र. ७१ ते . ७५ (दोन्ही समावेशी) (सदर शेअर्स) शेअर सर्टिफिकेट क्र.१५ अंतर्गत, उपरोक्त सोसायटीने जारी केले आहे दि.०१.०६.१९७८ रोजी झालेल्या कराराद्वारे मेसर्स सी-व्ह्य कन्स्टक्शन कंपनीकडन हा फ्लॅट मळतः शी पिडिपती राव रेड्डी यांनी खरेदी केला होता. सदर फ्लॅट आणि सदर शेअर्स उपरोक्त कायदेशीर वारसास वारसाहकान मेळाले आहेत. पुढे असे नमुद करण्यात आले आहे की सदर फ्लॅट सर्व अडथळे आणि वाजवी शंकांपासून मुक्त आहे आणि त्याला स्पष्ट आणि विक्रीयोग्य शीर्षक आहे.

सर्व व्यक्तीस देखभाल, करार, सुलभता, शुल्क, धारणाधिकार तारण, भाडेपट्टी, ट्रस्ट, भाडेकरू, ताबा, विक्री देवाणघेवाण, भेटवस्तू, वारसा, उत्तराधिकार, संलग्नक किंवा अन्यथा या मार्गाने सदर फ्लॅट किंवा सदर शेअस किंवा त्याच्या कोणत्याही भागावर कोणताही हक्क अधिक किंवा स्वारस्य असल्यास यादारे ही सचना प्रकाशित प्राल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत संबंधित पुराव्यांच्या प्रतींसह आक्षेप/दावा करणे आवश्यक आहे. , वी टेलर्सच्या वर, कलिना जंक्शन, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई - ४०००५५, १५ दिवसांच्या विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप न घेतल्यास, त्यानंतर, दावे/आक्षेप, जर असेल तर, सोडले/माफ केले ोले असे समजले जाईल आणि सदर समभागांसह, सदनिका सर्व बोज्यांपासून मुक्त असल्याचे मानले जाईल ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांनंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही. पुढे, उपरोक्त कायदेशी वारस त्याच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही संभाव्य खरेदीदाराला सदर फ्लॅटसह सदर शेअर्सची विक्री करण्यार

> प्रशांत किसन अडसुळे विकल, उच्च न्यायालय, मुंबई

केंद्र शासन, कंपनी निबंधक, मुंबई यांच्या समक्ष

ार्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३ चे उपकलम (३) आणि मर्यादित दायित्व भागीदारी अधिनियम, २००९ चे नियम १७ प्रकरणात

ार्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८, कलम १३(३) आणि <mark>श्री हनुमंत ग्रेनाईटस् एलएलर्प</mark> (एएझेड-४४२९) यांचे नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.४०५/**बी**, सालासार आरती कोहौसोलि टेम्भा रोड, फ्लायओर ब्रिजजवळ, भाईंदर, ठाणे, महाराष्ट्र-४०११०१. 🔻 ...याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, एलएलपीने त्यांचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून राजस्थान राज्यात** स्थलांतरीत करण्याकरिता कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे मर्यादित दायित्व भागीदारी कायदा २००८ चे कलम १३(३) नुसार याचिका करण्याचे एलएलपीने नियोजित केले आहे. जर कोणा व्यक्तिच्या हितास एलएलपीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून <mark>२१ (एकवीस)</mark> दिवसांच्या आत कंपनी निबंधक मुंबई यांच्याकडे पाठवावी, तसेच एक प्रत खालील नमुद याचिकाकर्ता एलएलपीच्या वर नमुद केलेल्य

दिनांक: १७.०५.२०२३ ठिकाण: ठाणे

गोंदणीकृत कार्यालयात पाठवावी. श्री हनुमंत ग्रेनाईटस् एलएलपीच्या वतीने व करिता सही/-

सुरेश बंग (पदसिद्ध भागीदार)

पुरुषोत्तम जाजु (पद्धसिद्ध भागीदार)

फ्लॅट क्र.४०५/बी, सालासार आरती कोहौसोलि., टेम्भा रोड, फ्लायओर ब्रिजजवळ, भाईंदर ठाणे, महाराष्ट्र-४०११०१

PUBLIC NOTICE Take notice that My Clients, FIZA

Take notice that My Clients, FIZA SALIM PATHAN has instructed me to nvite objection in respect of FLAT NO.202/B-WING ON THE SECOND FLOOR OF BUILDING KNOWN OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at POONAM SAGAR COMPLEX, MIRA ROAD (EAST) THANE-401107 (here referred to a he "said flat"), In Short. LATE MRS NASREEN SALIM PATHAN alias NASREEN ABDUL GFFAR AREWALE was Originally an Owne of the said flat, who died on 22-04-2023 and left behind only One Legal Heir ncluding FIZA SALIM PATHAN Daughter) hence: FIZA SALIM PATHAN (Daughter) has applied for he sole ownership of the said flat in

her sole name in the said society. Any person or persons having objection for grant of membership of having any claim, right, title or interes or any part thereof either by way or nheritances, heirship or mortgage ease, leave and license, sale or lier charge, trust, easement, license tenancy, injunction, possession xchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are equested to make the same known in vriting within 15 days along with the supporting documents to the indersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar, Mira Road(East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which al such claims and / or objections, if any

abandoned. Date :18-05-2023 Place: Mira Road ADV. RAMSHA KHATIB

vill be considered as waived and

SWADESHI INDUSTRIES AND LEASING LIMITED REGD OFF: 72 Telipada Kaneri

Bhiwandi Thane 421302 ail: Compliance@swadeshiglobal.com

NOTICE NOTICE is hereby given that, terms of Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 we wish to inform you that the meeting of the Board of Director of our Company is scheduled to be held on Friday, 26th May, 2023.a the Registered Office of the Company, inter-alia, to conside and approve the Audited Financia Results of the Company for the fourth quarter and Financial yea ended 31st March, 2023.

urther, pursuant to the SEBI Prohibition of Insider Trading) Regulation, 2015 and amendments made thereunder, read with Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the trading window was closed from 1st April, 2023 till forty-eight hours after the date of declaration of results for the Employees of the Company including Designated Persons and their immediate relatives.

This Information is also available on Company's website and also on stock exchange website a

For Swadeshi Industries and Leasing Limited Gauray Jain Managing Director (DIN: 06794973)

Place: Mumbai Date: 17th May, 2023

रोज वाचा दै.'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Share certificate Nos. 00305132 & 00381655, for 200 Equity

Shares of Rs. 10/- (Rupees Ten only) each

bearing Distinctive No(s). 159122801 to 159122900 & 156863401 to 156863500 of

HDFC Bank Limited, having its registered

office at HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013

registered in the name of Onyx Holdings

Private Limited have been lost. Onyx

Holdings Private Limited has applied to the

company for issue duplicate certificate. Any

person who has any claim in respect of the

said share certificate should lodge such

सार्वजनिक सूचना

श्री. महेश मोहनलाल राणा, उत्तरायण सहकारी

गहनिर्माण संस्थेचे मळ सदस्य लि.. महाकाली लेणी

रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-९३ येथे पत्त

२१/०३/२००८ रोजी सोसायटीच्या इमारतीतील

जी-ब्लॉक कमांक 🗴 कोणतेही नामनिर्देशन न

करता मृत्यू झाला. सोसायटी याद्वारे वारस किंवा

रावेदार/आक्षेप घेणार्खांकडून दावे आणि आक्षेप

. आमंत्रित करते वरील शेअर्सचे हस्तांतरण आणि मृत

सदस्याचे भांडवल/ मालमत्तेतील व्याज ही सचन

प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत

सोसायटी. आय. कोणतेही दावे/आक्षेप नसल्यास

या कालावधीत प्राप्त झाल्यास समभाग आणि

व्याजाचा व्यवहार करण्यास सोसायटी मुक्त असेल

सोसायटीच्या भांडवलात/मालमत्तेमध्ये मृत

सदस्याची रक्कम प्रदान केली आहे. सोसायटीच्य

द उत्तरायण सहकारी गृहनिर्माण संस्था लि

PUBLIC NOTICE

MOHAMEDALI MUKHIWALA and MRS MARIAMBAI RAJABALI MUKHIWALA

Deceased), my client has lost the Share Certificate of the Holy View Co-operative Housing Society situated at 52-76, J. B. Shah Marg, Bombay- 400 009, which was allotted 5 shares under Share Certificate No.080 bearing distinctive No. from 396

o 400 (both inclusive) in respect of the said Roor

No. 47 by the Society more detail described in th

respect of the said property by way of inheritance share, sale, mortgage, lease, lien, license, gift possession or encumbrance howsoever or otherwise

possession or encumorance nowsoever or otnerwis-is hereby required to intimate to the undersigne within 14 days from the date of publication of thi notice of his/their claim, if any, with all supporting documents failing which the Society shall proceed to issue duplicate of the said Share Certificate without processors to such delays and the claim. If our defended

rence to such claim and the claims, if any, of suc

erson shall be treated as waived and not binding of

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Room No. 47, Holy View Co-Operative Housing Society, situated at 52- 76, J. B. Shal Marg, Bombay- 400 009 and the society allotted shares of bearing distinctive no. from 396 to 400

Dated this 18th May 2023

Advocate for Mrs. Yasmin Mohamedali Mukhiwala

and Mrs. Mariam Mukhiwala (Deceased)

Asadali Z. Mazgaonwala 303, 3^{et} Floor, Apeejay House, Kalaghoda, Fort, Mumbai - 400 001

Any person having any claim or right

TAKE NOTICE THAT the MRS. YASMI

च्या वतीन

उपनियमांनुसार

दिनांक : १८-०५-२०२३

claim with the company within 15 days of the

publication of this notice.

PUBLIC NOTICE

Take notice that My Clients, 1) RITA MARIA RODRIGUES 2)MR. FRANCIS ANDREW XAVIER RODRIGUES 3)THERESA ARTIMISA DSOUZA 4)MR DOMNIC JOE RODRIGUES have spect of FLAT NO 102/J-TYPE ON THE FIRST FLOOR OF BUILDING NO.M KNOWN AS STAR RESIDENCY BLDG L & M CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at EVERSHINE CITY
A C H O L E V I L L A G E ASAI(EAST), DIST:PALGHAR 101205 (here referred to as the at"), In Short. LATE MRS. LUCY **RODRIGUES** was Originally as Owner of the said flat, who died on 21 02-2021 and left behind only Four Lega Heirs including 1) RITA MARIA RODRIGUES (Daughter) 2) MR. FRANCIS ANDREW XAVIER RODRIGUES (Son) 3) THERESA ARTIMISA DSOUZA (Daughter) 4 MR. DOMNIC JOE RODRIGUES Son) hence; RITA MARIA RODRIGUES (Daughter) has applied for the sole ownership of the said flat i er sole name and the Other Legal Heir ncluding 1) MR. FRANCIS ANDREW XAVIER RODRIGUES (Son) 2) THERESA ARTIMISA DSOUZA (Daughter) 3) MR.

Any person or persons having any objection for grant of membership or naving any claim, right, title or interest r any part thereof either by way o nheritances, heirship or mortgage ease, leave and license, sale or lien charge, trust, easement, license enancy, injunction, possession xchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are equested to make the same known in vriting within 15 days along with the upporting documents to the ndersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication ereof, failing which all such claims and or objections, if any will be considere is waived and abandoned

DOMNIC JOE RODRIGUES (Son

ave consented for the same

Date: 18-05-2023 ADV. RAMSHA KHATIB

(UNDER THE Bye-Law no - 35)

The form of Notice, inviting claims or objections to the transfer of the sharesand the interest of the deceased member in the Capital/property of the society. (To be published in two local newspapers having large publication)

Mr. Abdul Razak Petiwala a Member of the Al-Hussain Co-operative Housing Society Ltd. having address at, Dargah Street, near Mahim Police Station, Mahim (w), Mumbai-400 016 and holding Flat No. 19 in the building of the society, died on 17.12.2018 without making any nomination.

NOTICE

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, it any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of AL-Hussain Co-operative Housing Society Ltd Place: -Mumbai

Hon Secretary:

<u>जाहीर नोटीस</u>

याद्वारे जाहीर आवाहन करण्यांत येते की, सुहासिनी प्रमोद सोनकुसरे यांनी या कार्यालयास त्यांचे पती कै. प्रमोद वसंतराव सोनकुसरे हे मयत झाले असून त्यांच्या वारसांना वारस टाखला मिळणेबाबत विनंती अर्ज केला आहे.

सदर अर्जावर तलाठी सझा डोंबिवली यांचेमार्फत वारसांची चौकशी करून वारस पंचनाम सादर केला असून पंचनाम्याचे अवलोकन केले असता खालील प्रमाणे वारस असल्याचे

वारमांचा तपशिल

अ.क्र.	नांव	वय	मयत व्यक्तीशी नाते				
۶.	सुहासिनी प्रमोद सोनकुसरे	४६	पत्नी				
٦.	सुमुख प्रमोद सोनकुसरे	१९	मुलगा				

दिसून येतात. तरी याबाबत कोणाचे हक्क, आक्षेप असल्यास किंवा कोणाचे हक्क प्रस्थापित होत असल्यास आवश्यक त्या पराव्यासह तहसिलदार कार्यालय. कल्याण येथे सदर नोटीस प्रसिध्द केल्यापासून ०७ दिवसांच्या आत उपस्थित रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांचे आधारे पुढील निर्णय घेण्यांत येईल याची कृपया नोंद घ्यावी.

क्र.महसुल/कक्ष- १/टे- १०/हक्कनोंद/वारसनोंद/कावि- ९३६/२०२३

(जयराज देशमुख) तहसिलदार कल्याण

HERANBA INDUSTRIES I MATERIA

CIN: L24231GJ1992PLC017315

नोंद. कार्या.: प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेज्ज ३, वापी, वलसाड-३९६१९५, गुजरात, भारत कॉर्पोरेट कार्यालय: रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. ई-मेल:compliance@heranba.com, वेबसाईट:www.heranba.co.in

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) च्य नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे आणि वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता अंतिम लाभांश विचारात घेणे व शिफारस करणे याकरिता **मंगळवार, ३० मे, २०२३** रोजी **हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेड**च्य नंचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, पदसिद्ध व्यक्तीद्वारे कंपनीच्या प्रतिभूतीतील व्यवहाराकरिता व्याप खिडकी ०१ एप्रिल, २०२३ पासून लेखापरिक्षत वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून ४८ तासापर्यंत बंद ठेवली जाईल. सदर माहिती/अद्यायावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या www.heranba.co.in आणि स्टॉक म्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

सीएस अब्दुल लतिप कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

जाहीर सूचना

तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती सपना रामसहेजा** या **श्री. राम दौलतरामसहे**ज च्यासह फ्लॅट क्र.ए-३०२, ३रा मजला, लवकुश अपार्टमेंटस् कोहौसोलि., ८वा रस्ता, स्वामी विवेकानंद डिग्री कॉलेजजवळ, सिधी सोसायटी, चेंब्र्, मुंबई-४०००७४ या जागेचे संयुक्त मालक आहेत. सदर फ्लॅटबाबतचे खालील दोन मुळ श्रेणी करारनामा माझ्या अशिलाकडून हरवले असून अद्यापी सापडलेले नाहीत.

?) बिल्डर/विकासक मे. कुकरेजा कन्स्ट्रक्शन कंपनी आणि श्रीमती कोमल सुरेश गुलराजानी यांच्या दरम्यान झार

?) श्रीमती कोमल सुरेश गुलराजानी आणि श्रीमती कला आय. शिवदासानी यांच्या दरम्यान झालेला विक्री करारनाम आणि तदनुसार माझ्या अशिलांनी सदर दोन करारनामा हरविलेबाबत चुनाभट्टी पोलीस ठाणे येथे दिनांक १४.०५.२०२३ . ोजीचे लापता नोंद क्र.४०२२१–२०२३ अंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंद केली आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये याबाब तिज्ञापत्रसुद्धा सादर केले आहे.

र कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदार/सर्वसामान्य जनतेस सदर फ्लॅटवर वारसाहक्क, मृत्युपत्र, हस्तांतर, तारण, विक्री भाडेपट्टा, मालकी हक्क, न्यास, परिरक्षा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक्क, हित, शेअर, ता, असल्यास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कागदोपत्री पुराव्यांसह पोहोच पावतीने रजि.पोस्टाने कळवावे. अन्यथा प्राप्त दावे सर्व उद्देशाकरिता त्याग केले आहेत ासे समजले जाईल आणि कोणत्याही स्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत आणि माझे अशील खरेदीदारास सदर खोली विक्री, हस्तांतर करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करतील आणि खरेदीदारास सदर खोलीचे विक्री करारनामा निष्पादित व

चेंबूर कॅम्प, मुंबई-४०००७

ठिकाण: मुंबई

ABANS® अबांस इंटरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : एल ७४१२०एमएच १९८५पीएलसी ०३५२४३ ोंदणीकृत कार्यालय : ३६/३७/३८ ए, ३ रा मजला, २२७, निरमन भवन, बॅक वे रेक्लमेशन, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२९. दूरध्वनी क्रमांक : ०२२ - ६८१७ ०१००, फॅसस : ०२२ - ६१७९ ००१० इमेल : compliance@abansenterprises.com संकेतस्थळ : www.abansenterprises.com

टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सभासदांना कळविण्यात येते की, कंपनी कायदा (कायदा) २०१३ चे कलम १०८, ११० तसेच लाग् असलेल्या अन्य तरतुरी आणि नियम यांच्या अनुसार (ज्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या वैधानिक सुधारणा किंवा री एन अक्टमेंट्स यांचा मावेश आहे) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि २२ (नियम) आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांच्या अनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) नियम २०१५ (सेबी लिस्टिंग रेयुलेशन्स) चा नियम ४४ च्या अनुसार आणि ासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० २०/ २०२० दिनांकीत ०५ मे २०२०, २२/ २०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/ २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०. ३९/ २०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, तसेच अन्य आवश्यक आणि लागू असलेली परिपत्रके ज्यात सामान्य परिपत्रव क्रमांक १०/ २०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/ २०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१, ०३/ २०२२ दिनांकीत ०५ ग्र २०२२, ११ / २०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ यांचा समावेश आहे, आणि जी कॉपोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केली आहेत (एमसीए परिपत्रके) आणि सर्वसाधारण बैठकांच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केले एस एस २ आणि अन्य लागू असलेले कायदे, नियम आणि दिशानिर्देश (ज्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या वैधानिक सुधारणा किंवा री एन अक्टमेंट्स यांचा समावेश आहे) यांच्या अनुसार अबांस इंटरप्रायझेस लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची मान्यता खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रस्तावांसाठी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून (इ मतदान

प्रस्तावांचा तपशील

. श्री.संजीव स्वरूप (डीआयएन : ००१३२७१६) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यासाठी विशेष प्रस्ताव . श्रीमती शार्दूल दमानी (डीआयएन : ०८५११६०८) यांची कंपनीच्या अकार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यासाठी

गसीए परिपत्रकाच्या अनुसार कंपनी टपाली मतदान सूचना तसेच त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट आणि इ मतदान सूचना बुधवार देनांक १७ मे २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केंपनीच्या अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्णे केली आहे दांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे १२ मे २०२३ (कट ऑफ तारीख) रोजी नोंदणीकृत

सदरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.abansenterprises.com येथे तसेच बीएसई लिमिटेड (बीएसई) यांच्य iकेतस्थळाच्या विशिष्ट विभागात www.bseindia.com येथे आणि मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्स्चेंज इंडिया (एमएसईआय) यांचे संकेतस्थळ www.msei.in येथे उपलब्ध आहेत आणि येथे कंपनीचे समभाग सूचिबद्ध आहेत आणि सदरील सूचन नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध

मसीए परिपत्रकातील तरतुर्दीच्या अनुसार सभासद केवळ दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावू कतात. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी संबेधित सभासदांकडे असलेल्या कंपनींच्या इकिटी समग् प्रमाणावर अवलंबन असतील. अशी व्यक्ती जी कर ऑफ तारीख रोजी कंपनीची समभागधारक नाही त्या व्यक्तीने ही टपार्ल तदान सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. कंपनीने आपल्या सभासदांना दरस्थ इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड

एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे. दूरस्थ इ मतदान कालावधीला सोमवार दिनांक २२ मे २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळे सार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया बुधवार दिनांक २१ जून २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसा संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दरस्थ इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून दरस्थ मतदानासाठी बंद

ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्ययावत करून घेतलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इ मेल तपशील, त्यांच्याकडे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर डिपॉझिटरी यांच्याकडे डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातन आणि समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्स्फर एजंटस. पर्वा शेअर रजिस्टी (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्या इ मेलच्या माध्यमातून support@purvashare.com येथे संपर्क साधून किंवा पोस्टाच्या ुनिट क्रमांक ०९, शिव शक्ती इंडस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरीचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०११ य ग्त्यावर लेखी संपर्क साधन अद्ययावत करून घ्यावेत.

इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणन कंपनीच्या संचालव . मंडळाने शी. शीकृष्ण दाते, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांक २०१८) यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ इ मतदान पद्धतीने तदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील टपाली मतदानाच्या सूचनेत देण्यात आला आहे

होणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आपण www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागात असलेले आणि समभागधारकांसाठी उपलब्ध करून रेण्यात आलेले इ मतदान युजर मेंन्युअल तसेच समभागधारकांसाठी उपलब्ध करून रेण्यात आलेले फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स यांचा संदर्भ पेऊ शकता. किंवा टोलफी क्रमांक १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता.

छाननी अधिकारी आपला अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीला इ मतदान प्रक्रियेची संपूर्ण छाननी पूर्ण झाल्यानंतर सादर करतील आणि निकाल गुरुवार दिनांक २२ जून २०२३ रोजी संध्याकाळी ५. ०० बाजता जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीचे कंपनीचे संकेतस्थळ www.abansenterprises.com येथे तसेच रुनएसडीएल यांचे संकेतस्थळ https ://www.nsdl.co.in येथे प्रकाशित करण्यात येतील आणि त्यांची माहिती स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरी, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांना सदरील तारखेला देण्यात येईल.

मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असल्यास समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शीमती दीपाली धुरी . यांच्याशी पूर्वा शेअर रजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, युनिट क्रमांक ०९, शिव शक्ती इंडस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरीया मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०००१९ या पत्यावर संपर्क तपशील : इ मेल आयडी support@purvashare.com; संपर्क क्रमांक ०२२ २३०१८२६१ / २३०९०७७९ येथे संपर्क साधावा. समभागधारक शीमती प्राजक्ता पावले (अधिकारी) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०० ०१३, भारत संपर्क तपशील : evoting@nsdl.co.in / prajaktaP@nsdl.co.in संपर्क क्रमांक ०२२ ८८६ ७००० आणि ०२२ २४९९ ७००० येथे संपर्क साधू शकतात. अबांस इंटरप्रायझेस लिमिटेड यांच्या करित

दिनांक : १८ मे २०२३ स्थळ : मुंबई

दीपिका गाल कंपनी सेक्नेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी

AERPACE INDUSTRIES LIMITED

(FORMERLY KNOWN AS SUPREMEX SHINE STEELS LIMITED) CIN: L74110MH2011PLC214373

Regd. Add.: 1005, 10th Floor, A-Wing, Kanakia Wall Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093

Contact No.: 097692 07228, Email: infosupremexshine@gmail.com, Website: www.supremexshinesteels.in

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

	Particulars		HS. IN IAKNS				
Sr.			Quarter Ended			Year Ended	
No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
		31-Mar-23	31-Dec-22	31-Mar-22	31-Mar-23	31-Mar-22	
1	Total Income from operations	62.58	20.29	2.32	204.29	5.25	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Excceptional and/or Extraordinary items)	1.55	(11.77)	(1.77)	14.47	(11.69)	
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.55	(11.77)	(1.77)	14.47	(11.69)	
4	Net Profit /(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.10	(11.77)	(1.77)	12.91	(11.69)	
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit/ (loss) for the period after tax and share in profit/(loss) of joint venture and other comprehensive income (after tax)]	0.10	(11.77)	(1.77)	12.91	(11.69)	
6	Paid-up equity share capital (face value of Re 1/- per share,fully paid up)	315.40	315.40	315.40	315.40	315.40	
7	Other equity (excluding Revaluation Reserve)				41.90	28.99	
8	Earning /(Loss) per share from Continuing operations (EPS) (of Re 1/- each) (not annualised)						
9	Basic/ Diluted EPS	0.0003	(0.0373)	(0.0056)	0.0409	(0.0371)	

तारीख

- The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly/ Annual Financial Results are available on the website of the Stock Exchange, and on the website of the Company.
- 2. The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2016, prescribed under section 133 of the Companies Act, 2013 ['the Act'] read with relevant rules issued thereunder.
- 3. The Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 16, 2023.

For Aerpace Industries Limited Sd/-

Milan B. Shah DIN: 08163535. Managing Director

Place: Mumbai Date: May 16, 2023

मागणी सचनेची

तारीख व रक्कम

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं.लि. कॉर्पोरेट कार्यालय: ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा).

दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-मेल: custo ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन

इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उल्लेख) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना गप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. खालील

वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त भसलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. वेशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह

त्र्यवहार केलेला असल्यास त्यांनी **शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी एपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. निश्चित

8	OVAS191100	अशोक लक्ष्मण धासकते,	२४.०२.२०२३ व	फ्लॅट क्र.००६, तळमजला, बी विंग, बालाजी आर्केड फेझ-	१५.०५.२०२३			
l	0005024273	प्रज्ञा प्रकाश आव्हाड	रु.५,२६,०६०/-	१, विचुंभे रोड, उसर्ली खुर्द, घर क्र.७४० सी आणि ७४० डी,				
l				पनवेल, नवी मुंबई, जिल्हा रायगड, महाराष्ट्र-४१०२०६.				
2	OVAS171100	सिंधु महादेव शिवशरण,	२४.०२.२०२३ व	फ्लॅट क्र.१, ३रा मजला, बी विंग, सिद्धी विनायक कॉम्प्लेक्स,	१५.०५.२०२३			
l	0005009277		रु.७,३३,६५३/ -	पिंपलास गाव, टेमघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.				
ठिकाण : गुरगाव प्राधिकृत अधिकारी								
दिन	दिनांक : १७.०५.२०२३ शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेः							